



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ११, अंक २२(२)]

बुधवार, फेब्रुवारी १२, २०२५/माघ २३, शके १९४६

[पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ६०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ फेब्रुवारी, २०२५.

आदेश

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.

क्रमांक एमपीआयडी-१०२३/प्र.क्र.६०/पोल-१५.—मायक्रो फायनान्स प्रा. लि. कंपनी, जिल्हा नागपूर(यापुढे “उक्त वित्तीय संस्था” असा उल्लेख करण्यात आला आहे) या वित्तीय संस्थेने आणि सदर वित्तीय संस्थेचे प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि सदस्य यांनी ठेवीदारांना मुदतीअंती लाभासह ठेवी परत करण्याचे आश्वासित करून ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारल्या होत्या ;

आणि ज्याअर्थी, उक्त वित्तीय संस्था आणि सदर संस्थेचे प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि कोणतीही अन्य व्यक्ती सदस्य यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपूर्तीनंतर ठेवीदारांना परत करण्यास कसूर केला असल्याने त्यांचेविरुद्ध लकडगंज पोलीस ठाणे, जिल्हा नागपूर येथे गु.र.नं. ४४५/२०२० नुसार भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) कलम ४२०, ४०६, ४०९ आणि १२०ब सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (सन २००० चा महाराष्ट्र १६) कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि सदर संस्थेचे प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी सदस्य आणि कोणतीही अन्य व्यक्ती हे ठेवीदारांच्या मागणीनुसार ठेवी परत करण्यात अपयशी ठरले असून उक्त वित्तीय संस्थेद्वारे ठेवीदारांना ठेवी परत करण्याची शक्यता दिसून येत नाही ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाला, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी, सदस्य आणि इतर कोणतीही अन्य व्यक्ती यांनी गोळा केलेल्या ठेवींमधून त्यांच्या स्वतःच्या अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावे रक्कम व अन्य मालमत्ता संपादित केली असल्याचे अभिकथित असल्याने, उक्त वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्याकरिता अशी रक्कम व अन्य मालमत्ता जप्त करणे आणि जप्त रक्कम व अन्य मालमत्ता यावर नियंत्रण ठेवण्याकरिता उप

विभागीय अधिकारी नागपूर शहर, जिल्हा नागपूर यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक वाटते.

त्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (सन २००० चा महाराष्ट्र १६) च्या कलम ४ चे पोट-कलम (१) व कलम ५ चे पोट-कलम (१) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे—

(अ) मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनी, जिल्हा नागपूर या वित्तीय संस्थेच्या आणि सदर संस्थेचे प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी, सदस्य आणि कोणतीही अन्य व्यक्ती यांच्या नावे असलेल्या सोबतच्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे रक्कम व अन्य मालमत्ता जप्त करीत आहे, आणि

(ब) सदर जप्त रक्कम व अन्य मालमत्ता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उप विभागीय अधिकारी नागपूर शहर, जिल्हा नागपूर यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

अनुसूची

मायक्रो फायनान्स प्रा. लि. कंपनी आणि त्यांचे प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी, सदस्य आणि कोणतीही अन्य व्यक्ती यांच्या जप्त करावयाच्या मालमत्तांची सूची खालीलप्रमाणे आहे :—

(अ) स्थावर मालमत्ताचा तपशील :—

अ. क्र. (१)	ठिकाण (२)	मालमत्तेचा तपशील (३)	धारकाचे नाव (४)
१	मौजा नागपूर, जिल्हा नागपूर	शिट क्र. १८७, प्लॉट क्र. २५२, भुमापन क्र. १५८, क्षेत्र ७७.१३ चौरस मीटर (८३० चौरस फूट) जागा असलेले कार्यालय दस्त क्रमांक ५०३/२०११ दि. २.२.२०११	मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनीचे (१) संचालक-दुर्गाप्रसाद गोदाबरीश मिश्रा (२) मॅनेजर- मुकुंददेव धोबा बेहेरा

(ब) जंगम मालमत्ता तपशील :—

अ. क्र. (१)	मालमत्ता धारकाचे नाव (२)	जप्त मालमत्तेचा तपशील (३)	मूल्यांकन रु. (४)
१	मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनी	एक लिनोओ कंपनीचा डेस्कटॉप मॉनिटर	५०००/-
२	मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनी	एक लिनोओ कंपनीचा सिपीयु	३०,०००/-
३	मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनी	एक विप्रो कंपनीचा सिपीयु	३०,०००/-
४	मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनी	सॅमसंग कंपनीचे ०५ नग जुने वापरते बंद स्थितीतील एसी	२०,०००/-
५	मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनी	मेट्रो कंपनी आणि सॅमसंग कंपनीचे ०५ नग वॉलफॅन	२,०००/-
६	मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनी	सॅमसंग कंपनीचे ०२ नग जुने वापरते मॉनिटर	२,०००/-
७	मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनी	जुन्या वापरत्या १४ नग व्हिलचेअर	२,५००/-
८	मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनी	जुन लाकडी फर्निचरचे ०६ कॅबिन व लाकडी टेबल व आलमारी	२०,०००/-
९	मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनी	एक जुनी लोखंडी आलमारी	३००/-

अ. क्र. (१)	मालमत्ता धारकाचे नाव (२)	जप्त मालमत्तेचा तपशील (३)	मूल्यांकन रू. (४)
१०	मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनी	एप्सॉन कंपनीचा जुना वापरता स्कॅनर	५००/-
११	मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनी	एक विप्रो कंपनीचा जुना वापरता मॉनिटर	५००/-
१२	मायक्रो फायनान्स प्रा.लि. कंपनी	प्लास्टिक स्टूल १५ नग जुने वापरते	५००/-

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अनुप कुमार सिंह,
शासनाचे प्रधान सचिव (विशेष).

HOME DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 7th February, 2025.

Order

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENTS) ACT, 1999.

No. MPID1023/C.R.No.60/Pol-15.—Whereas, Micro Finance Pvt. Ltd. Company, District Nagpur (hereinafter referred to as “the said Financial Establishment”) and its Promoters, Partners, Directors, Manager, Employee and member have received deposits from depositors under the scheme to repay the deposits on maturity alongwith benefits promised thereof to the depositors ;

And whereas, an offence has been registered against the said Financial Establishment and its Promoters, Partners, Directors, Manager, Employee, member and other person at Lakadganj Police Station, District Nagpur *vide* Complaint Register No.445/2020 under sections 420,406,409 and 120 B of the Indian Penal Code (45 of 1860) and section 3 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000) that they have collected the deposits and have failed to repay the deposits after maturity ;

And whereas, the Government of Maharashtra is satisfied that the said Financial Establishment and its Promoters, Partners, Directors, Manager, Employee, member and any other person have failed to return the deposits on demand by the depositors and the said Financial Establishment is not likely to return the deposits to the depositors ;

And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to attach the monies or other properties believed to have been acquired by the said Financial Establishment and its Promoters, Partners, Directors, Manager, Employee and member and any other person, either in their own name or in the name of any other person from out of the deposits collected by the said Financial Establishment in order to protect the interest of the depositors of the said Financial Establishment and to appoint Sub-divisional Officer and Competent Authority, Nagpur City, District Nagpur as the Competent Authority to exercise control over the monies and other properties attached.

Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 and sub-section (1) of section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000), the Government of Maharashtra hereby,—

(a) attaches the monies and other properties of Micro Finance Pvt. Ltd. Company, District Nagpur and its Promoters, Partners, Directors, Manager, Employee, member and any other person as specified in the Schedule appended hereto; and

(b) appoints the Sub-divisional Officer and Competent Authority, Nagpur District Nagpur to be the Competent Authority to exercise control over the monies and other properties attached.

Schedule

The list of the monies and other properties of the Micro Finance Ltd. Company, Nagpur and its Promoters, Partners, Directors, Manager, Employee, members and any other person, to be attached are as follows, namely :—

(A) Immovable Property Details :—

Sr. No. (1)	Village/ Taluka/ District (2)	Property Details (3)	Name of Owner (4)
1	Mouza Nagpur, District Nagpur	Land admeasuring area 77.13 sq.meter (830 square Foot), Survey No.158,Plot No.252,Sheet No.187 and Office Constructed thereon Dast No-503/2011 Date-02.02.20211	Micro Finance Pvt. Ltd. Company's (1) Director-Durgaprasad Godabarish Mishra (2) Manager-Mukund Dev Dhaba Behera

(B) Movable Properties Details :—

Sr. No.	Name of Holder	Description of Seizured Properties	Valuation in Rs.
1	Micro Finance Pvt. Ltd. Company	One Lenovo Company Desktop Monitor	5000/-
2	Micro Finance Pvt. Ltd. Company	One Lenovo Company CPU	30,000/-
3	Micro Finance Pvt. Ltd. Company	One Wipro Company CPU	30,000/-
4	Micro Finance Pvt. Ltd. Company	05 Used Samsung Company AC	20,000/-
5	Micro Finance Pvt. Ltd. Company	05 Used Metro and Samsung Company Wall Fan	2,000/-
6	Micro Finance Pvt. Ltd. Company	02 Used Samsung Company Monitor	2,000/-
7	Micro Finance Pvt. Ltd. Company	14 Used Old Wheel Chairs	2,500/-
8	Micro Finance Pvt. Ltd. Company	Old Wooden Furnitures-06 Cabin and Wooden Table And Wardrobe	20,000/-
9	Micro Finance Pvt. Ltd. Company	One Used Old Iron Wardrobe	300/-
10	Micro Finance Pvt. Ltd. Company	One Used Epson Company Old Scanner	500/-
11	Micro Finance Pvt. Ltd. Company	One Used Wipro Company Old Monitor	500/-
12	Micro Finance Pvt. Ltd. Company	15 Old Used Plastic Stool	500/-

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ANUP KUMAR SINGH,
Principal Secretary (Special) to Government.